



गुरु  
भाइय  
प्रतिष्ठान®

# गुरुकवल्लभतजा



संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर  
संत ज्ञानेश्वर  
संत ज्ञानेश्वर  
संत ज्ञानेश्वर  
संत ज्ञानेश्वर  
संत ज्ञानेश्वर  
संत ज्ञानेश्वर

संतांचा संत,

ज्ञानियांचा राजा,

सर्व संतांची आणि आपणा सर्वांची  
साक्षात माऊली, ज्ञानेश्वर माऊली.

विश्वात्मक विचार करणारे,  
भूतदयावादी, पूर्ण ज्ञानाचा आविष्कार

दाखवणारे, महान द्रष्टा,

सगुण भक्तीला अडैत अनुभवाची जोड देणारे;  
ज्ञान, कर्म, आणि भक्तीचा सुरेख मेल घालणारे,  
ज्ञानयोगी संत ज्ञानेश्वर...!



# ज्ञानस्वरूप

ज्ञानोबा मुळचे नाथपंथीय पण  
विठ्ठल भक्ती व कृष्णभक्ती करणारे.  
सर्व प्राणिमात्रांमध्ये मैत्र-स्नेह भावाचे  
नाते जोडणारे, "हे विश्वचि माझे घर"  
असे म्हणत, आपल्या प्रतिभेने विश्वाला  
गवसणी घालणारे, असे हे ज्ञानराज!

आप्स स्वकीयांनी व समाजाने केलेला छळ निमुटपणे सहन करून नंतरच्या  
आयुष्यात कसलाही कडवटपणा मनात न बाळगता त्याच समाजासाठी भक्ती रसाची  
गंगा उत्पन्न करून खूप मोठा, चिरकाळ टिकणारा सांस्कृतिक आणि वैचारिक  
वारसा आपल्याला देणारे ते हे ज्ञानोबा...आपली ज्ञानेश्वर माऊली...

**वृत्ती** गोदावरी आपगाव नोवातीरी गोदावरी आपगाव नोवातीरी गोदावरी आपगाव नोवातीरी गोदावरी आपगाव नोवातीरी



## माऊलींचे घराणे

कोणत्याही घराण्यात जेव्हा ज्ञानेखरासारखे महापुरुष  
जन्म घेतात तेव्हा त्यांच्या पूर्वजांनी आपल्या सदाचारी वर्तनाने  
आणि ईश्वरनिष्ठ कर्तव्ये करून भरपूर  
पुण्य संपादन केलेले असते.

ज्ञानेखरांच्या घराण्याचे मुळ पुरुष हरिहरपंत  
आपेगावचे, माध्यंदिन शाखेचे देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण होते.  
प्रतिष्ठान उर्फ पैठण ही महाराष्ट्राची पुर्वीची राजधानी होती  
या पैठणपासून चार कोसावर असलेल्या दक्षिणगंगा  
समजली जाणा-या गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या  
आपेगावी हरिहरपंत हे कुलकर्णी होते.  
हरिहरपंत हे ज्ञानेखरांच्या पणजोवांचे पणजोवा.



विहूल हे नाम। रामेखरी भाव। वृत्ती आपेगाव। गोदापिती। वृत्ती आपेगाव। गोदापिती॥

ज्ञानेश्वरांचे पिता श्री. विठ्ठलपंत  
हे मूर्तीमंत वैराण्यमूर्ती होते.  
अलौकिक बुद्धीमत्ता असल्याने  
अल्पावधीतच वेदशास्त्र निपुण म्हणून  
त्यांचा नावलौकिक झाला.  
विद्याध्यायन संपल्यानंतर ते  
मातापित्यांच्या परवानगीने तीर्थाटनाला  
आपेगावहून निघाले.  
अनेक पावन तीर्थाचे दर्शन घेऊन  
आळंदीस आले आणि सिद्धेश्वर मंदीरात राहीले.  
आळंदी येये सिद्धेश्वर कुलकर्णी  
आणि त्यांची पत्नी उमाबाई रहात.  
त्यांना रूक्मिणी ही सुंदर  
आणि सुशील कन्या होती.  
विठ्ठलपंतांच्या दर्शनाने सिद्धेश्वरपंत भारून गेले.  
त्यांच्या स्वप्नात प्रत्यक्ष पांडूरंगाने येऊन  
त्यांना विठ्ठल पतांना जावई  
करून घेण्याचा आदेश दिला.  
तर विठ्ठल पंतांच्या स्वप्नात  
असाच आदेश पांडूरंगाने दिला. ३८ गुण जमले.  
विठ्ठलपंत आणि रूक्मिणीचा विवाह संपन्न झाला.

## ज्ञानेश्वरांचे मातापिता

विवाह केला तरी मुळच्या विरागी वृत्तीपायी  
विठ्ठलपंतांनी घर सोडले व काशीला जाऊन  
श्रीधर स्वार्मीना गुरु केले  
पण विवाह केल्याचे गुरुंना सांगितले नाही.  
यात्रेला जात असता एकदा श्रीधरस्वामी  
आळंदीला आले असता रूक्मिणी त्यांच्या दर्शनाला गेली.  
नमस्कार केला असता त्यांनी आशिर्वाद दिला “पुत्रवती भव”.  
“पतीविना पुत्र कैसा??” तिने विचारले  
व सारी कथा सांगितली. हे ऐकताच परत गेल्यावर गुरुंनी  
विठ्ठलपंतांना पुन्हा गृहस्थाश्रम स्विकारण्याची आज्ञा दिली.  
म्हणून विठ्ठलपंत पुन्हा आळंदीला आले  
पण येताना गुरुंचे लेखी आज्ञापत्रा  
आणणे राहून गेले.  
त्याचा परिणाम १२ वर्षांनंतर भोगावा लागला.

# भावंडांचे जन्म

आळंदी गावाबाहेर सिध्दबेटावर

एका पर्णकुटीत विठ्ठलपंत आणि रुकिमणी राहू लागले.

१२ वर्षे उभयतांनी विशुद्ध भावाने तपश्चर्या केली.

शरीर व मन शुद्ध व सात्त्विक बनलेले,  
त्या शुद्ध बीजातून चार रसाळ फळे भूतलावर अवतरली.

निवृत्ती,  
ज्ञानदेव,  
सोपान,  
मुक्ताबाई.

पण आळंदीतील मुखीयांना हे आवडले नाही.  
मुलांच्या मुंजीच्या निमित्ताने त्यांनी मातापित्यांची  
अडवणूक केली. विडूलपंतानी मुलांना शुध्दीपत्र मिळावे  
यासाठी पैठणच्या धर्मपिठाकडे शास्त्र आधाराची याचना  
केली पण संव्यासी व्यक्तीने संसारात पुढ्या पदार्पण केले  
म्हणून या पतीपत्नीला पैठणच्या धर्मपिठाने  
देहांत प्रायशिचित्ताची शिक्षा फर्मावली.  
मातापित्यांच्या मृत्युसमयी या मुलांची वये अकरा ते पाच  
अशी होती. मोठा निवृत्ती ११ वर्षाचा, ज्ञानदेव नऊ,  
सोपान सात आणि मुक्ताबाई अवधी ५ वर्षाची होती.  
मातापित्यांना देहांत शासन देऊन मुखीये थांबले नाहीत  
तर या मुलांना कोणीही अन्न देऊ नये  
असे फर्मानही काढले. अशावेळी काही गावकरी स्त्रियांनी  
गुपचुप त्यांस अन्न पुरवले.

ज्ञाने खायाचे मातापिता आणि  
भावंडांचे जन्म

निवृत्ती,  
ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई

# महुवर्धिला गाझा

रेड्याच्या तोङुन वेद वदविले :

ज्ञानेश्वरांच्या मात्यापित्यांनी कडेलोटाची शिक्षा आपल्या मुलांसाठी

पत्करली. पण त्यांच्या मृत्युनंतरही त्यांना न्यायपत्र मिळेना.

विडुलपतांच्या शेवटच्या पत्रातल्या आझेनुसार पैठणच्या धर्मपिठाकडे

शुद्धीपत्रासाठी निघालेल्या या मुलांना योगायोगे विडुलपतांसोबत पैठणच्या

धर्मपिठाकडे विडुलपतांसाठी आधार मागणा-या बळवंत शास्त्रीची सोबत होती.

बळवंत शास्त्रीनी शास्त्रात असलेला आधार आणि प्रायशिचित्ताचे दाखले दिल्यानंतरही तिथल्या विडान ब्राह्मणपंडितांनी

त्यांची हेटाळणी केली. त्यानंतर चैतन्य आणि आत्म्याच्या एकरूपावर निवृत्तीनाथांनी केलेल्या युक्तीवादावर

ब्राह्मणपंडितांनी, ज्ञाना नावाच्या रेड्याला समोर उभे करून त्यांच्या तोङुन वेद वदव असे चेष्टेने मृटले.

तेव्हा हा युक्तीवाद खरा ठरविण्यासाठी ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोङुन खरोखरच वेदांच्या ऋचा वदवुन घेतल्या.

चमत्काराला नमस्कार झाला.

ज्ञानदेव ज्ञानेश्वर झाले.

# गळुवर्धिला गाडा

## भिंत चालवली -

तापी तीरावरील चांगदेव या १४०० वर्ष तप केलेल्या तपस्वीच्या कानी ज्ञानदेवांची किर्ती गेली.

त्यांनी ज्ञानेभरांना प्रथम शिष्यातर्फे पाठविलेल्या पत्रात “मायना काय लिहावा?”

हा प्रश्न पडल्याने कोरेच पत्र पाठविले, ज्ञानेभरांनी ८५ ओव्यांनी त्या पत्राचे उत्तर दिले.

यातले एकही अक्षर न कळलेले चांगदेव वाघावर बसुन आणि हातात सर्प घरून प्रत्यक्ष उत्तरासाठी आळंदीत आले. त्यांना सामोरं जाण्यासाठी ज्ञानेभर आपल्या भावंडासह एका निर्जिव भिंतीचे वाहन करून आले या चमत्काराने १४०० वर्षांच सिद्धि-तपाचे ज्ञान वाघावरून उतरून पायीच ज्ञानेभरांना शरण आले.

## पाठीवर मांडे भाजले -

वडिलबंधू निवृत्तीनाथांना मांडे खावेसे वाटले.  
पण मांडे भाजण्यासाठी कोणी मातीचा माठ देईना.  
कारण या मुलांवर गावाच्या मुखियांनी वहिष्कार  
घातला होता. तेहा ज्ञानदेवांनी योगसामर्थ्याने  
स्वतःची पाठ तापविली व मुक्तेने त्यावर मांडे भाजले.  
ही घटना विसोबा खेचर यांनी चोरून पाहिली.  
व ते ज्ञानेभरांचे शिष्य झाले.



## ज्ञानेश्वरांच्या आयुष्याशी संबंधीत असलेल्या गावांचे महत्व

**आपेगाव:** औरंगाबाद जिल्हा, पैठण तालुका.  
पैठण पासून १५ कि.मी. अंतरावर  
ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे पारंपारिक  
निवासस्थान आहे.

**आळे:** हे पुण्याजवळचे गाव आहे.  
ज्याच्या तोऱ्युन माऊलींनी वेदपठण  
करवले त्या रेड्याची  
समाधी येये आहे.

**नेवासे:** नगर जिल्हा, नगर पासून  
६० कि.मी. अंतरावर  
प्रवारा नदीच्या काठी वसलेले,  
मुंबईहून ३२६ कि.मी. अंतरावरचे गाव.  
ज्ञानेश्वरांनी येये ज्ञानेश्वरी सांगितली.  
शंकरांच्या मंदिरातील ज्या खांबाला  
टेकून माऊलींनी  
ज्ञानेश्वरी सांगितली होती.  
त्या खांबाभोवती सुंदर  
मंदिर बांधलेले आहे.

### आळंदी:

इंद्रायणी काठी वसलेले गाव. पुण्याहून २२ कि.मी.  
व मुंबईहून २०१ कि.मी. अंतरावर इंद्रायणीच्या पात्रात सिळवेट आहे.  
येये ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. त्यांचे जन्मस्थानही हेच आहे.



आळंदी घाट

# पंढरपूर

वारक-यांचे आराध्य दैवत पांडुरंग  
हा पंढरपुरलाच होता. सर्व संत मंडळी  
आषाढी कातिंकीला पंढरपुराला  
पांडुरंगाला भेटायला वा-या करत असत.  
ज्ञानेखर सुद्धा स्वतःला वारकरी म्हणवत.  
ज्ञानोबांनी पंढरपुरात वारकरी संप्रदायाची  
उभारणी करून रुढीच्या  
बंधनाने ज्याना ग्रंथांचा अभ्यास करायचा  
अधिकार मिळालेला नव्हता, त्यांच्यासाठी  
भक्तिमार्गाचा अवलंब करायला शिकवले  
समाजाला नीतीची शिकवण दिली.  
भीमा नदीच्या तीरावर  
वसलेली ही पंढरपूर नगरी.  
पंढरपूरी ही भिमा नदी चंद्रकोरीच्या  
आकाराची, म्हणून तिचे नाव चंद्रभागा.  
भीमा आणि चंद्रभागा ही एकाच  
नदीची दोन नावे, त्रिभुवनातील  
अतिप्राचिन असे हे तीर्थक्षेत्र आहे.

आधी रुचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी.  
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर.  
असं संत नामदेव म्हणतात

पंढरपुराची पूर्वीची इतर नावे:  
फागुणीपुर, पुंडलिकपूर, लोहदंड क्षेत्र, पांडुरंगपल्ली.या नावांचे अपश्चंश होऊन  
आजचे पंढरपुर हे नाव जनमानसात कोरले गेल. पंढरपुरात सापडलेल्या  
शिलालेखात इथले विडुल मंदिर इ.स. ११८८-८९  
या काळात बांधल्याचा उल्लेख आहे.

वास्तुशिल्पकार हेमाद्री यांनी मालुतरण ग्रंथात असा उल्लेख केला आहे  
की बाराव्या शतकात मंदिराचे नुतनीकरण केले गेले. शालीवाहन राजाचा  
प्रधान रामचंद्र सोनार हा होता. शालीवाहनावर विक्रम राजाने  
स्वारी केली. तेव्हा रामचंद्र प्रधानाला चार कोळी सरदारांनी  
आपले सैन्य आणून मदत केली.

शालीवाहनाने शालीवाहन शक सुरु करून नंतर पंढरपुर वसवले.  
आणि त्या गावाची मालकी रामचंद्र प्रधानाला दिली.  
त्याने दिंडीर वनातील अरण्यातली झाडे तोडून साफसफाई केली.  
आणि तेथे पांडुरंगाची व इतर मंदिरे बांधली. रामचंद्र प्रधानाने त्या चार कोळी  
सरदारांना तेथील देवांचे उत्पन्न व ४८ एकर जमीन बक्षीस दिली.



भीमा नदीच्या तीरावर वसलेली ही पंढरपूर नगरी



पुंडलिक हा  
 मातापित्यांची सेवा करत असताना  
 त्या सेवेने संतुष्ट होऊन  
 श्री विष्णू भेटीसाठी गेला  
 तेहा विष्णूला उभे रहायला  
 जवळची वीट भिरकावली  
 व त्या वीटेवर उभे रहायला सांगितले.  
 पुंडलिकाला वर मागायला सांगितल्यावर  
 त्याने म्हटले ज्या रूपात तू माझ्यासमोर  
 उभा आहेस, त्याच रूपात निरंतर येथेच रहा.

कमरेवर ठेवलेल्या दोन्ही हातांमध्ये  
 शंख व चक्र अशी  
 युद्धचिन्हे घेऊन, व मस्तकावरील  
 मुकुट म्हणजे शिवलिंग असा हा  
 पांडुरंग भक्तांसाठी,  
 वारकन्यांसाठी अजुनही उभा आहे.  
 विडुल मंदिराच्या १५०० फूट  
 अंतरावर पुंडलिकाची  
 समाधी आहे. पांडुरंगाच्या  
 दर्शनाअगोदर त्याच्या समाधीचे  
 दर्शन घ्यायची प्रथा आहे.

पंधराच्या शतकात विजयनगरच्या  
 राजाने पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती  
 आपल्यावरोबर नेली होती.  
 ती संत भानुदास महाराज यांनी पुन्हा पंढरपुरात आणली.  
 मराठी साम्राज्यात पंढरपूर अधिक विकसित झाले.



पुंडलिक

गोदावरीपासून दोन कोसांवर प्रवरेच्या काठी असलेल्या  
म्हाळसापूर अथवा नेवासे या गावी शके १२१२ मध्ये  
ज्ञानदेवी-भावार्थदिपिका उर्फ  
‘ज्ञानेभरी’ हा  
श्रीमदभगवतगीतेवरचा  
अलौकिक टिकाग्रंथ  
ज्ञानेभरमाऊलीनी  
पुर्ण केला. हा ग्रंथ  
शब्दरूप करण्याचे काम  
सच्चिदानन्द बाबा यांनी केले.

# प्रकट

# ग्रन्थ

# बोल

सात शते श्लोक | अध्यायां अठरांचे लेख |  
परी दैवे वीले एक | जे दुजे नाही || १८.५८  
गीतेच्या १८ अध्यायांवर टिका लिहिली तेच  
ज्ञानेभरी मध्ये ७०० श्लोक आहेत.

गीतेतले तत्त्वज्ञान मराठीतुन मांडुन ज्ञानेभरांनी सामान्य  
लोकांसाठी भवसागरात जणू एक नाव उभी केली आहे.

संसार सागर तरुन जाण्याचे साधने गीताभाष्याच्या रूपाने माऊलीनी  
उपलब्ध करून दिलेले आहे. दुःख आणि संकटे यांच्या लाटांमध्ये आपण सामान्य माणसे गटांगळ्या खातो.

या नावेतील नावाडी हात देऊन त्याला पैलतीरावर पोहोचवतो. ज्ञानेभरी हा ग्रंथ शांतरसप्रधान आहे.

त्यात इतर रस मिसळून एक स्वादिष्टपाक बनलेला आहे. वीर व भयानक रस पहिल्या व अठराव्या  
अध्यायात आहे. रोग्याने एखादै औषध घ्यावे म्हणून गोडअनुपानातुन वैध लोक रोग्यांना जसे औषध देतात

तसे हा ब्रह्मरस सर्वांनी आवडीने वारंवार घ्यावा म्हणून ज्ञानोबामाऊलीनी गोड काव्याच्या अनुपानातुन  
हा रस मांडला. अने दुःखांसाठीचा उतारा ज्ञानेभरीमध्ये मिळतो आणि मोक्षलाभाच्या मार्गावर त्यांना पोहोचवतो.

# ज्ञानेश्वरांची ग्रंथसंपदा

ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका),  
अमतानुभव,  
चांगदेव पासष्टी,  
हरिपाठ,

रूपके:

हमामा , सारी, अंबुला, भ्रमर (ही भक्तीचे महात्म्य सांगणारी)

फुगडी (चित्तशुद्धीसाठी)

आंघळा (ज्ञानदृष्टी नसलेला)

पांगुळा (इंद्रीयांची संगत घरल्यामुळे पांगळा बनलेला)

तीन गाई (त्रिपुटी)

घोंगडी (आपले शरीर)

विडुल आणि कृष्णभक्तीवरचे अभंग

# पसायदान

आता विश्वात्मके देवे। तेणे वाग्यहो तोषावे।  
तोषोनि मज धावे। पसायदान हे॥

जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।  
भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे॥

पसाय म्हणजे प्रसाद.  
ज्ञानेश्वरांनी विश्वेश्वराकडे  
प्रसाद मागितला.  
कसला? यज्ञाचा? कसला यज्ञ?  
वाग्यज्ञ.... वाणीचा यज्ञ..  
शब्दांचा यज्ञ. ओव्यांचा यज्ञ.

दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्ये पाहो।  
जो जे वांडील तो तें लाहो। प्राणीजात॥

हे ईश्वरा। खलांचं व्यंकट म्हणजे  
वाकडेपण घालव. त्यांना सत्कर्म करण्याची सद्बुद्धी दे.  
भूत म्हणजे सर्व प्राणी. सर्व प्राण्यांना एकमेकांशी मैत्री होऊ दे.

दुरित म्हणजे संकट, अज्ञान, पाप. दुरितांचा अंधार नष्ट होवो आणि  
जगाला स्वधर्म म्हणजे स्वतःच्या कर्तव्यांचा मार्ग दिसू दे. प्रत्येक प्राणीमात्राची ईच्छा पूर्ण होवो.

# पसायदान

या भूतलावर सर्वत्र आणि  
सतत मंगलाचा वर्षाव होवो.  
त्यातून ईश्वरनीछांची संख्या  
वाढो। आणि सर्व लोकांना  
यांची भेट घडो.

चला (म्हणजे चलन, कृती)  
हे कल्पतरुचे आरव (अरण्य) आहे.  
चेतना हे चितामणीचे गांव आहे।  
म्हणजे असे की चेतना, कृती, प्रथल यांतूनच  
मनांतल्या सर्व ईच्छांना फळे  
मिळतील। अशा या कर्मयोगी संतांचे गोड  
बोलणे म्हणजे पीयुषाचे (अमताचे) अर्णव (समुद्र) असतात.

असे संत सर्वांचे सोयरे व्हावेत. हे संत लांडन (डाग) नसलेले चंद्र किंवा ताप नसलेल्या  
मार्ट्टड (सूर्य) सारखे असतात. असे सज्जन सर्वांचे सोयरे व्हायचे तर प्रत्येकानेच  
सज्जन व्हायला हवे.

वर्षत सकल मंगळी। ईश्वर निषांची मांदियाळी।  
अनवरत भूमंडळी। भेटु भूतां॥

चला कल्पतरुचे आरव। चेतना चितामणीचे गांव।  
बोलते जे अर्णव। पीयुषांचे॥

चंद्रमे जे अलांच्छन। मार्ट्टड जे तापहीन।  
ते सर्वाही सदा सज्जन। सोयरे होतु॥

# पसायदान

किंवहुना सर्वसुखी। पूर्ण होऊनी तिन्हीं लोकीं।  
भजी जो आदिपुरुखीं। अखंडित ॥

अशा प्रकारे सर्व अर्थानी  
सुखी झालेल्या सर्वानी अखंडपणे  
ईश्वरभक्ती करावी. ईश्वर  
कोणता? तर आदिपुरुष.  
ज्याने या सर्वाना निर्माण केले.

आणि ग्रंथोपजीविये। विशेषी लोकीं इये।  
दृष्टादृष्टविजये। होआवे जी ॥

येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो। हा होईल दानपसावो।  
येणे वरे ज्ञानदेवो। सुखिया जाला ॥

आणि हे ईश्वरा। तुझी विशेष कृपादृष्टी ग्रंथांवर  
उपजिवीका करणारे (लेखक, वाचक,  
शिक्षक, विद्यार्थी आदि) यांच्यावर ठेव. दिसणा-या आणि न दिसणा-या अशा सर्व  
जगावर यांची सत्ता चालू दे. म्हणजे **विचारांच्या आधारावर जग चालो.**

हे विश्वेश्वरा. हा एवढा प्रसाद मला दे. माझ्या या ओव्यांनी प्रसन्न हो.  
मी सुखी होईल. मला स्वतःला आणखी काहीच नको.

(गद्यकरण: सुनील सामंत)

# अंजीवन समाधी



शुद्ध, सात्त्विक माता-पित्यांच्या पोटी जन्म घेतला.  
परमात्माने सोपवलेले कार्य पुर्ण झाले. आता आणखी  
जीवन जगण्यातले स्वारस्य संपले.  
२१व्या वर्षीच जन्माला येण्याचा हेतु संपळ झाला.  
पुढचे आयुष्य कशासाठी जगायचे हा विचार  
माऊलींच्या मनी आला. मनाशी ठाम निश्चय झाला.  
संजीवन समाधी घ्यायची आणि त्यासाठी गुरु, बडीलबंधु  
निवृत्तिनाथांची अनुज्ञा मागितली. जड अंतःकरणाने त्यांनी ती  
मान्य केली. आळंदी हे स्थान निश्चित झाले, कारण बालपण  
आळईदीत गेल. कार्तिक वध त्रयोदशी, गुरुवारी मध्याह्नकाली,  
शके १२१५ हा दिवस ठरला. सिद्धधर मंदिरा जवळचे विवर  
समाधीसाथी योग्य असे सर्वानुमते निवडले. वध दशमीला कीर्तन  
महोत्सव झाला. एकादशीला हरी जागरण झाले.  
सगळे संत आळंदीत जमा झाले होते.  
त्या सगळ्यांनीच डादशीला  
उपवासने पारणे फेडले. त्रयोदशी उजाडली.  
तो दिवस उजाडुच नये, असं तिथे जमलेल्या प्रत्येकालाच  
वाटत होते, कारण त्यांची  
ज्ञानेभू माऊली आज समाधी घेणार होती.  
त्यानंतर ते पुन्हा कधीच दृष्टीस पडणार नव्हते.

ठाळ, मृदुंग,  
वीणा सगळ्याच  
वाद्यांची गर्दी झाली  
ज्ञानेभू माऊलींनी  
इंद्रायणी नदीमध्ये स्नान केले.  
अंगाला चंदनाची ऊटी लावली.  
नामदेवांनी गळ्यात फुलांच्या माळा घातल्या.  
हजर अस्लेल्या प्रत्येक संतांची उराउरी भेट घेतली.  
निवृत्तिनाथांनी ज्ञानदेवांना हाताला घरुन विवरात नेले.  
घातलेल्या आसनावर बसविले आणि ते बाहेर आले,  
ज्ञानेभूरांनी डोळे मिटले. १०९ ओव्यांनी भगवंताची स्तुती केली.  
आणि ध्यान करायला सुरुवात केली.  
निवृत्तिनाथांनी विवरावर शिळा बसवली. विवर बंद झाले.  
बंद झालेल्या शिळेवर सगळ्यांनी जड अंतःकरणांनी फुले  
वाहून माऊलींचा शेवटचा निरोप घेतला.  
दुःखाचा कडेलोट झालेला होता. कुणी कुणाची समजुत काढायची?  
नामदेव म्हणत होते, नामा म्हणे देवा। पेटला हुताशन।  
करा समाधान निवृत्तिचे

आभंग मनातुन जयघोष मुख्यातून, काय वर्णावा सोहळा  
कणात हसुनी पुसती डोळे, चिरविरह हा आगळा

मदहोश जाहली वैष्णव जनता, आभंग मुख्यातून पडे  
शांत चालल्या 'तीन अवस्था', निःशांत ज्ञाना तथा पुढे

दिशा भारत्या आसमंतावर, जयघोषही उघळले  
ज्ञानिया निघे इडोब्बाकडे, वाटेवरती कुसुमसडे

सोपानाचा चालला सहचर, बावरून पाहते मुक्ती  
देखुन आपली तपश्चर्या, कृतार्थ गुरुवर निवृत्ती

जमली सारी जनता वैष्णव, जमले पैठणमधले रेडे  
नमस्कारुनि निघे ज्ञानिया, रवीउदयास्ता पलीकडे

गीतामयुन पहा संथता, माऊळीच्या पायी  
भासविरोधि पहा समाधी, अजनाच्या ठायी

ज्ञाना वदला जेव्हा घरीले, कर आक्रोशित सोपाने,  
जन्म हे तर उगवण, मुळात मरण म्हणजे पेरणे

दादा। दादा॥ म्हणता भिडली, मुसमुसणारी मुक्ता  
तुला काय गे मी सांगु?, तू तर जन्मोत्तराचा टप्पा

# ज्ञानिया

## समाधिस्त ज्ञाला

येतो गुरुवर आज्ञा धावी, म्हणता ज्ञाना गलबलला  
अखेराचे अलिंगन देता, रुद्राक्षनाथही मुसमुसला

निवृत्तिने जोडले कर अन, गंभीर नेत्रातून टिप जरा  
सिद्धी नमते तपश्चर्येला? दादा ही काय उफराटी त-हा

केविलवाण्या हसुन नाम्या, समजूत घालतो बावळा  
माया आमुची वेडी रे पण, स्वप्नं ना पडे आभाळा

शब्दही नमले जिथे तिथले, प्रणवाचेही मूळ तु  
विचार क्षिणुनी थकले जेथे, योगद्वामाचे फळ तु

आठवणीरे ठोळरु जेव्हा ज्ञानाने गोंजारले  
एकापाठी एकसे किंतीक क्षण उभारले

ठळली आता योडी योडी प्रश्नांचिह्नी भूल जरा  
किंती क्षणांनी भांवावलो, सावरलो आताशा खरा.....

ज्ञानिया

समाधिस्त  
ज्ञाला

समाधिस्त  
ज्ञाला

समाधिस्त  
ज्ञाला

समाधिस्त

ज्ञाला

समाधिस्त  
ज्ञाला

# ज्ञानिया

“आई-बाबा?” पुसता दादाला किरकिरती खा नजरी  
ओठ मुडपुनी “देतील...!” रुहणता दादा काढून गेला नदीतिरी

अनवाण्याने वणवण फिरता चार अशुद्ध वापुडे  
त्या गागुती हरीनाळ चाले, आज णा नावे आपल्यापुटे?

ठोण यब्र अन कसली शुद्धी, ठशास दादा गागतो?  
काय जरुर तयाची आपणा, अन कसा हा रेडा वदतो?

रेडा स्कारता ज्ञाना अऱ्हस्तात हसला खरा  
चांगदेव चौदा शतांचा अन आठवला खलिता ठोरा

मितभाषी दादाला नांड्यांची तल्लफ णा लागली?  
नांड्याला णा तृष्णा ठो-या खोल कुपातली?..!

एकापाठी एकअसे किंतीकसे क्षण उभारले  
किंतीशा आठवांना ज्ञानाने डोळ्याखालून सारले

तीन अधिक अर्धे पाऊल अखेरचे व्यापले  
प्रवेश केला विवरामध्ये आसनपद्म घातले

त्या विवरामघल्या अंधाराला दिपाचे वैभव लाभले  
कुणी म्हणे त्या तमाला प्रकाशाने बाघले

शील लोटता विवरावरची, दोन भिन्न स्वर उठले  
आत घुमे ओंकार, बाहेर हंवरडे फुटले

पाहून चहुकडे विश्वासाने, ज्ञाना अलगद हसता ज्ञाला  
त्रिवार वंदन नमता डोळे, ज्ञानिया समाधिस्त ज्ञाला

ज्ञानिया समाधिस्त ज्ञाला

ज्ञानिया समाधिस्त ज्ञाला..... (काव्य: प्राजक्त देशमुख)



# इवलेसे रोपं.... !

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , अध्यात्मिक व सामाजिक जडणशाडणीमध्ये महाराष्ट्रातील संतांचा फार मोठा वाटा आहे. याच वारशामुळे परकीय सत्तेच्या काळातही महाराष्ट्राचे भावनिक व सांस्कृतिक जीवन बळकट राहिले. वारकरी संप्रदायातील संतांनी भागवत धर्माच्या माध्यमातून निसर्गाने शिकवलेली मानवी जीवनाला आवश्यक असलेली शाखत मुल्ये अभंगांच्या माध्यमातून शिकवली तसेच स्वतःही आचरणात आणली. वेद आणि व्यवहार यांची सांगड घातली. नामदेव शिंपी , रोहिदास चांभार, नरहरी सोनार, चोखा महार, तुकाराम वाणी, गोरा कुंभार, विसोबा खेचर, सेना न्हावी, दादू पिंजारी, सजन कसाई अशा वेगवेगळ्याजातीजमातीत जन्मलेल्या संतांनी सुंदर बोधप्रद अभंग रचले आहेत. वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक होता आणि आजही आहे. या संस्कारांचा परिणामम्हणता येईल की शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाला महाराष्ट्राने साय दिली. सर्व स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्र अग्रणी राहिला. जहाल आणि मवाळ, सुधारक आणि सनातन, हिंदुत्ववाद आणि साम्यवाद अशा सर्वच विचारांचा उगम महाराष्ट्रातूनच झाला. आंबेडकर, फुले, शाहू महाराजांचे विचार निर्माण होण्याला सुपीक भूमी या संतांनीच निर्माण केली. १८५७ च्या बंडाची सूत्रे महाराष्ट्रातूनच हालली। ब्रिटिशांविरुद्ध क्रांतीकारक चळवळींची सुरुवात महाराष्ट्रानेच केली। स्त्रिया शिकल्या. भारतातील पहिल्या शिक्षिका, डॉक्टर, वकीलापासून ते पहिल्या महिला राष्ट्रपती महाराष्ट्राने दिल्या. स्त्री शिक्षण ते आजचा भ्रष्टाचारविरोधी संघर्ष यांनाही नेतृत्व महाराष्ट्रच पुरवतो हा काही केवळ योगायोग नव्हे.



इवलेसे रोप....!

## प्रकाशकाचे दोन शब्द

महाकैवल्यतेजा हे माउलींचं चरित्र नाही. अधिकृत तर नाहीच नाही. महाराष्ट्राच्या या भूमीची निवड आपल्या अवतारासाठी माउलींनी केली याचा आम्हाला अभिमान आहे. झानेंखर हा एक महान मानवतावादी विचार होता. आणि अशी एक महान विभूती या भाषेत झाली याची जाणीव नवीन पिढीला आणि परदेशातल्या मराठी बांधवांना छावी आणि त्यातल्या किमान काही जणांना झानेंखर आणि झानेंखरी मूळातून वाचण्याची भावना छावी हा या पुस्तकाचा हेतू आहे. झानेंखरांचे काव्य झानेंखरीचे सर्व अध्याय यांच्या ई आवृत्त्या ई साहित्य प्रतिष्ठान विनामूल्य पुरवते. या साठी तसेच हे पुस्तक कसे वाटले ते कळवण्यासाठी लिहा. आपल्या भित्रांचे ई मेल आय डी पाठवल्यास त्यांनाही हे साहित्य विनामूल्य पाठवले जाईल. या नंतर लवकरच संत तुकाराम, संत एकनाय, संत नामदेव, संत रामदास व इतर संतांवरील अशाच ई पुस्तिका प्रकाशित करणार आहोत. तसेच महाराष्ट्रातील स्त्री संत साहित्यावर एक विशेष ई पुस्तक प्रकाशित करणार आहोत. संपर्कात रहा.



[esahity@gmail.com](mailto:esahity@gmail.com) [www.esahity.com](http://www.esahity.com)

9869674820

# महाराष्ट्रातील कलाकार



## संकलन व पुनर्लेखन : सौ. वैशाली दिवाकर कुलकर्णी

या एक प्रथितयशा लेखिका असून त्यांची “सभा कार्यक्रमांचे आयोजन कसे करावे” तसेच “मनाचे सामर्थ्य कसे वाढवाल” आदी विषयांवरील स्वलिखीत पुस्तके आहेत. सन्मित्र, गर्जना तसेच योगतंत्रंग आर्द्धमधून त्यांचे विविध विषयांवरील व्यासंगपूण लेख प्रसिद्ध झालेले आहेत. खण्ड शास्त्रापासून ते आहरशास्त्रातील औषधी तत्त्वांपर्यंतचे सर्व विषय त्यांनी लीलया हाताळले आहेत. वैदिक ऋषी मुनीं तसेच मराठी संतांवरचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. झानेश्वरी, आयुर्वेद, भगवदगीता, भागवत हे तर त्यांचे संशोधनात्मक अभ्यासाचे विषय. वर्तमानपत्र व मासिकांतून त्यांच्या अनेक मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेकविध विषयांवर त्यांचसखोल रीतसर शिक्षण झालेले आहे. वर्तमानपत्रांतून आलेल्यामाहीतीची कात्रणे कापून जपण्यापासून ते संगीत आणि सूत्रसंचालनापर्यंत अनेक छंद त्या जोपासतात. हे सर्व करीत असतानाच गेली अकरा वर्षे त्या ठाणे जनता सहकारी बँकेच्या संचालकपदीही कार्यभार संभाळीत होत्या. संपर्क - मोबा - ९००४८७९९३५

E-mail - Vaishalidk@yahoo.in

## मुख्यपृष्ठ, पृष्ठमांडणी, सजावट, व सुलेखन : अमृता ढगे

या एक कलाकार आहेत. सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट (मुंबई)

येथून BFA (Applied Arts) ही पदवी त्यांनी घेतली. चित्रकला, कॅलिग्राफी, कविता, वाचन, गाणे, हे त्यांचे छंद आहेत. ई साहित्य प्रतिष्ठानच्या अनेक कार्यात त्यांचा कलात्मक सहभाग आहे.

अनेक ई-पुस्तके आणि ई नियतकालिकांचे मुख्यपृष्ठ व सजावट त्यांनी केलेली आहेत.

ऑडवाटेच्या कविता या पुस्तकाचे मुख्यपृष्ठ, तसेच काव्यांजली, मराठी कविता, ई साहित्य प्रतिष्ठान, नेटाक्षरी, स्वरनेटाक्षरी इत्यादी लोगो त्यांनी बनवले आहेत.

संपर्क - ०२५९-२६०३७६५ Email: dhage.amruta@gmail.com



सहभाग: सुनील सामंत,(ठाणे), सचिन काकडे,(ऐरोली), प्राजक्त देशमुख,(नाशिक),  
संहिता हिस्वनकर (औरंगाबाद), सोनाली घाटपाडे (पुणे) विशेष आभार: गुगल